

FRASER AND COMPANY LIMITED



CIN - L51100MH1917PLC272418

GSTIN - 27AAACF3592R1ZZ

Address – House No. 12, Plot 6A, Ground Floor – Sneh, Road No. 2, Abhinav Nagar, Opposite CTRC Training Center, Borivali (East), Mumbai – 400066. Contact No. 02265075394. Email – fraseracp@gmail.com

Saturday, August 31st, 2024

To,

General Manager, The Manager,

Listing Department, Listing & Compliance Department

Bombay Stock Exchange Limited, The CSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, 7, Lyons Range,
Dalal Street, Kolkata-700001

Mumbai – 400 001

Scrip Code: 539032/ FRASER Scrip Code: 016052

<u>Subject: Newspaper Advertisement of Notice of Annual General Meeting scheduled to be held on Thursday, September 26th, 2024:</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of Newspaper Advertisement of Notice of Annual General Meeting scheduled to be held on Thursday, September 26th, 2024 at 11:30 A.M. through Video Conferencing (Deemed Venue: House No 12, Plot 6A, Ground Floor Sneh, Road No 2, Abhinav Nagar, Opposite CTRC Training Center, Borivali East, Mumbai, Maharashtra, 400066 IN).

This is for your information and records.:

Thanking you,

Yours faithfully,

FOR FRASER AND COMPANY LIMITED

OMKAR
RAJKUMAR
RAJKUMAR
SHIVHARE
Date: 2024.08.31 12:45:47
+05'30'

OMKAR RAJKUMAR SHIVHARE

MANAGING DIRECTOR

DIN: 08374673

Encl: As Above

certificate
The society hereby invites claims and objections, if any, for the issue of duplicate share certificate within 14 (fourteen days) from the date of publication of this notice along with relevant proofs and document supporting the claim in the society office of Shree Adinath Towers CHS Ltd. If no objections are received within the above mentioned time, society will be free to issue duplicate share certificate in the manne prescribed in the bye-laws.

For and on behalf of Shree Adinath Tower Co-operative **Housing Society** Secretary

S. E. RAILWAY – TENDER

SC-2024, Date: 29.08.2024. For and or pehalf of the President of India. Dv CME(Wagon), Kharagpur Workshop, South Eastern Railway, Kharagpur-721301 invites open E-Tender for the following wor before 11.00 hrs. on the date mention against item and will be opened at 11.00 hrs. Name of the work: Dropping and Fitting of CBC, Draft Gear and Strike Casting on Wagon. Approx. cost of the work: ₹ 4,51,06,552.98 (including GST @ 18%). Earnest money: ₹ 3,75,500. Date & Time of Closing e-tender: 21.09.2024 at 11.00 hrs. Website Particulars & details: www.ireps.gov.in. Interested tenderers may visit website vww.ireps.gov.in for full details description/specification of the tender and submit their bids online. In any circumstances no manual tenders for this work will be accepted.

PUBLIC NOTICE **GOLD AUCTION**

Notice is hereby given to the public in general and the account holders i particular that e-auction of the pledged gold ornaments in the below mentione account/s will be conducted by Federal Bank Ltd., on 18-09-2024 through online portal, https://gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal o contact the Bank at landline number for further information. In case e -auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect an or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice

• •	
Branch Name	Loan Account Number
Federal Bank Mumbai Chembur	13996100038938
Place: Chembur	Sd/

Place: Chembur Date: 31.08.2024

FEDERAL BANK

Authorised Office

Form G

[See Section 14 and rule 16 (3)]

Notice to be given to the members and creditors of the society and other persons whose interests would be affected by amalgamation, transfer of their assets and liabilities, conversion of the society and division thereof

Gorai Herab Co-op housing society Ltd, plot no. 54, Gorai 2, I T. road, Borivali (West), Mumbai 400 091, registration number BOM/ MHADA/ HSG (TC) 7786/ 1993- 94 dated 24-03-1994 having its registered office at the address above mentioned. As per Sub Section (J) of section 17 of Maharashtra Co Op Society Regulation 1960 read with part (O), all the members/ creditors and other persons are hereby informed that, After the consent Sub registrar co-op societies, Mumbai western Sub Urbans, Mumbai Housing and area development Authority, Mumbai, Adddress :Gruhanirman Bhavan, Room Number 211, 1st floor, Bandra East, Mumbai 400 051 and as per the primary resolution passed in extra ordinary genera meeting of the society, dated 25.08.2024 it is decided to trans assets and liabilities to Gangotri Co Op Housing Society Ltd., Plot No 57, Gorai, 2 L. T. Road, Borivali West, Mumbai 400 091, registration number BOM/ MHADA / HSG/ (TC)7709/ 1993- 94 dated 22/10/1993 and to change the name of the society and to amalgamate it in "Shri Om Canadia Co On Hausing Society and to amalgamate it in "Shri Om Canadia Co On Hausing Society and to amalgamate it in "Shri Om Canadia". Paradise Co. Op. Housing Society Ltd, plot no. 54 and 57, Gorai 2, L.T. road, Borivali (West), Mumbai 400 091.

All the persons whose interests would be affected by amalgamation, transfer of their assets and liabilities, conversion of the society and division thereof have right to submit their objections, select the membership of any of the society, to continue their membership in the amalgamated society and to demand the rights in the shares and amount therein within the period of one month from the date of this notice. If no objection is receieved within the said period and no option has been selected in the said period it will assumed that the concerned person has given his consent to said decision.

Place : Notice Board of the Society
Date: 31/08/2024

Gorai Herab Co-op housing society Ltd. Chairman / secretary / Treasurer

50 years of substance over sensation.



Asset Reconstruction Company (India) Ltd. (ARCIL)

Acting in its capacity as Trustee of various ARCIL Trusts
Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400028.

Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dauar (Wesy, Mulinuka Branch Office). Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Branch Office: Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Branch Office: Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Branch Office: Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office, Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Office No. 704, 7th floor, Netaji Subhash Marg, Opp. Mulinud Post Office, Opp. Mulinud Post Offi Premier ARC Mulund West, Mumbai 400080. Website: https://auction.arcil.co.in; CIN: U65999MH2002PLC134884

PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH ONLINE E-AUCTION IN EXERCISE OF THE POWERS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT) READ WITH RULES 6, 8 & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice is hereby given to the public in general and to the Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s), in particular, that the below described immovable property/ies mortgaged/charged to the Asset Reconstruction Company (India) Limited, acting in its capacity as Trustee of various Arcil Trusts ("ARCIL") (pursuant to the assignment of financial asset vide registered Assignment Agreements will be sold on "As is where is". "As is what is". "Whatever there is" and "Without recourse basis" by way of online E-Auction, for recovery of outstanding dues of together with further interest, charges and costs etc., as detailed below in terms of the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rules 6, 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

Name of the Borrower / Co-Borrower(s) / Guarantor(s) / Mortgager(s)	LAN No. & Selling Bank	Trust Name	Outstanding amount as per SARFAESI Notice dated on 19-12-2017	Possession type and date	Date of Inspection	Type of Property & Area	Earnest Money Deposit (EMD)	Reserve Price	Date & Time of E-Auction
Borrower:	MUMHL	Arcil-	Rs.	Physical	30.09.2024	670 sq ft	Rs.	Rs.	03.10. 2024
Chandrajeet	16001501	retail	69,52,760.49/-	on	to	(Carpet	6,89,100/-	68,91,000/-	at
Kumar Vikram	&	Loan	as on	24.07.2024	01.10.2024	area &			12:00 PM
Vishwakarma	MUMHL	Portfolio-	08-12-2017 +			Free-			
Co- Borrower:	16001610	058 A	further Interest			hold)			
Ranjana	•••••	Trust	thereon +						
Chandrajeet	L&T		Legal Expenses						
Kumar	Financial								
Vishwakarma	Services								

Description of the Secured Asset being auctioned: Property Owned By Chandrajeet Kumar Vikram Vishwakarma All That The Piec And Parcel of The Flat No 401, 4th Floor, Building No 5, Man Opus, Near Western Express Highway, Mira Road, Thane, Maharashti

Thane India, Mira Road, Mh, Pincode: 401107						
Pending Litigation known to ARCIL	S NIL		Encumbrances / Dues known to ARCIL	Society Dues as on August- 2024 is Rs 2,42,508/- Property Tax for FY 2024- 2025 is Rs. 56,336/-		
Last Date for submission of Bid:	Same day 2 hours b	Same day 2 hours before Auction		As mentioned in the BID document		
Demand Draft to be	made in name of:	ARCIL-RETAIL LOAN P	ORTFOLIO-058 A TRUST	Payable at Mumbai		
RTGS details	Account No: 5750000408857, Bank Name: HDFC Bank, IFSC Code: HDFC0000542, Branch Address: KAMALA MILLS COMPOUND, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL- 400013					
Name of Contact Person & Number	Shailesh Gaikwad- 9867929121 (shailesh.gaikwad@arcil.co.in), Mahesh Bangera- 9004173256 (mahesh. bangera@arcil.co.in), Monica Rudra Das- 9819802284 (monica.rudra@arcil.co.in), Office No. 7208498890					
Terms and Condition	one:					

- The Auction Sale is being conducted through E-Auction through the website https://auction.arcil.co.in and as per the Terms and Conditions of the Bid Document, and as per the procedure set out therein.
- 2. The Authorised Officer ("AO") / ARCIL shall not be held responsible for internet connectivity, network problems, system crast down, power failure etc.
- . At any stage of the auction, the AO may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the Auction without assigning any reason thereof and without any prior notice.
- . The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, applicable GST on the purchase consideration, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the secured asset conveyed/delivered
- in his/her/its favour as per the applicable law. . The intending bidders should make their own independent enquiries/ due diligence regarding encumbrances, title of secured asset and claims/rights/dues affecting the secured assets, including statutory dues, etc., prior to submitting their bid. The auction advertisement does not constitute and will not constitute any commitment or any representation of ARCIL. The Authorized Officei of ARCIL shall not be responsible in any way for any third-party claims/rights/dues.
- The particulars specified in the auction notice published in the newspaper have been stated to the best of the information of the undersigned; however undersigned shall not be responsible / liable for any error, misstatement or omission.
- The Borrower/ Guarantors/ Mortgagors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of the above mentioned auction sale.
- 8. 8. In the event, the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, ARCIL has the right to sell the secured asse by any other methods under the provisions of Rule 8(5) of the Rules and the Act.

Date: 31.08.2024 Asset Reconstruction Company (India) Ltd.

Authorized Officer

केनरा बैंक Canara Bank 🕸 | CHALISGAON BRANCH **DP CODE: 4865**

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property) Whereas :

The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 15/05/2024, calling upon the Borrower M/s. Ambika Trailer and Engineering Works Prop. Mr. Vijay Vana Jadhav to repay the amount mentioned in the notice, being Rs. 91,99,289.42/- (Rupees Ninety One Lakh Ninety Nine Thousand Two Hundred Eighty Nine and Paise Forty Two only) along with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 27th Day Of August Of The Year 2024.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank Chalisgaon Branch for an amount of Rs. 91,99,289.42/-(Rupees Ninety One Lakh Ninety Nine Thousand Two Hundred Eighty Nine and Paise Forty Two only) as on 14/05/2024 along with interest & Costs thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All That part and parcel of Plot No. A-2-19, Situated at MIDC area Khadaki Budaruk, Adm. Area 3200 sq. mtrs, Chalisgaon, Bounded as under: East Plot No. A-2/18 and MIDC boundary, West: Nalla Strips and road, North 20 mtrs Road and plot No. A-2/18, **South**: MIDC Boundary and nalla Strips Name of Title Holder: Mr. Vijay Vana Jadhav

Date: 27/08/2024 Place: Chalisgaon

Seal of Bank Authorised Officer, Canara Bank

IN THE CITY CIVIL COURT BOMBAY AT MUMBAI

COMMERCIAL SUIT NO. 659 Of 2023 (Order V Rule 20 (1) of Code of Civil Procedure, 1908) Plaint Lodged on : 02.02.2023, Plaint Admitted on : 05.12.2023 Under Order V, Rule 2., Of the code of Civil Procedure, 1908 r/w Sec.16 of the

ommercial Courts Act, 2015. RULE 51, SUMMONS to answer plaint, under Section 27 O. V. rr. 1,5, 7 & 8 and O. VII 9 the Code of Civil Procedure

SAMARA BANK, a body corporate Constituted under the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970 having its Head Office at 112, J. C. Road, Bangalore 650 002, and one of its Branch Office amongst others known as Micro Finance Dharavi Branch, having address at B Wing, 1st Floor, Subhash Chandra Co-operative Housing Society, Sion-Bandra Link Road, Dharavi, Mumbai - 400017, in the State of Maharashtra, presented by Mr. Niravkumar J. Bhagora Age: 34 Years, ManagerPLAINTIFF

KGN Garment, (Proprietor- Mohd Kalam Raeen) C 113/,115, Ground Floor Maharana Pratap Nagar, Sant Kakkaya Marg, Dharavi, Mumbai - 400017

Mohd Kalam Raeen S/o. Nor Mohd Raeen (Proprietor of KGN Garments)
119-4/25 Ground Floor, Maharana Pratap Nagar, Sant Kakkaya Marg Dharavi, Mumbai- 400017 . DEFÉNDANTS

. KGN Garment, 2. Mohd Kalam Raeen S/o. Nor Mohd Raeen

The Defendants abovenamed (As per Order dated on 03.07.2024 in presiding in Court Room No. 14, H. H. J. V

D. Kedar & chamben summons 1397/24 is allowed)
WHEREAS the above named Plaintiff has filed relating a Plaint in this Honorable Cour against you and you are hereby summoned to file a written statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the written statemen within the said period of 30 days, you shall be allowed to file the written statement or such other day, as may be specified by the court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the court deems fit, but which shall not later than 120 days from the date of service of summons. On the expiry of one hundred and twent days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the writte ent and the court shall not allow the written statement to be taken on record THE PLAINTIFF, THEREFORE PRAY:

That the Defendants be decreed and ordered to pay to the Plaintiffs sum Rs. 5,83,012.80/- (Rupees Five Lakhs Eighty Three Thousand and Tweleve and Eighty Paisa Only) as on 01.01.2023 under OD-OCC PMMY Scheme under loan account no. 32752261000097 with the fuither interest at the rate of 10.45% p.a overdue monthly rests plus 2% penal interest from the date of filing of the suit as pe particulars of claim given in Exhibit 'L' as the advances were granted to the Defendants for commercial purposes within the meaning of Order 38 of the Code of Civil Procedure, 1908:

That the Defendants may be directed to pay to the Plaintiffs their costs of the suit and . For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require ou hereby summoned to appear in this Court within 30 days from the date of service of summons in person or by an Advocate able to answer all materia questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person ble to answer all such questions to answer the above named plaintiff and as the sui s fixed for the final disposal, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the plaintiff s case or upon which you indented to rely in support of you case and in particular for the Plaintiff/s the following Documents:Given under my hand the Seal of this Hon'ble Court Dated this 31st July 2024.

For Registrar, City Civil Court Bomba RAJKUMAR K. SHUKLA LAW FIRM, ADVOCATES AND CONSULTANTS ADVOCATE FOR PLAINTIFF, Office No. 10, 2nd Floor, Building No. 84, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai - 400 001,

Mob. No. 91-9833625098. 022-22876392. Email :- advshukla4@gmail.com NOTE: Next date in this Suit is 09.09.2024 Please check the status and next /further date of this Suit on the Official Website of the City Civil & Session Court. Gr. Mumbai:

झारखण्ड सरकार कार्यपालक अभियंता का कार्यालय, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल, सरायकेला-खरसावाँ

—: ई— अति अल्पकालीन पनर्निविदा आमंत्रण सचना :--

ई- अति अल्पकालीन पुनर्निविदा संख्या :- 18/2024-25/EE/RWD/SRK दिनांक 30.08.2024 टेन्डर कॉल प्राक्कलित राशि

कार्य का नाम

स.	संख्या	नाम	E 1 10 10 1				
NI.	(1041	-11-1		अंक में (लाख में)	अक्षर में (रूपये में)		
			टिकर से नदीसाई तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	(ભાલ મ)	(रूपय म)		
		ईचागढ़	(लम्बाई— 3.200 कि0मी0)				
		ईचागढ	बिड़डीह से रहड़ाडीह तक पथ का सुद्रदीकरण				
		इचागढ़	कार्य। (लम्बाई— 1.800 कि0मी0)				
		ईचागढ	जारगोडीह से सोड़ो तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।				
		श्यागक	(लम्बाई— 1.800 कि0मी0)				
		ईचागढ	बॉधडीह कारका से पुरानडीह तक पथ का				
1.	RWD/	` .	सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई— 2.320 कि0मी0) लेटेमदा रेलवे लाइन से बाँदाबीर गांव तक पथ का		तेरह		
1.	SERAIKELA-	ईचागढ़	सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई— 2.200 कि0मी0)		तरह करोड		
	KHARSAWA		चौड़ा कारगील चौक से संपत्तडीह भाया मानकीडीह		संत्तानवे		
	N/STPKG-05/	ईचागढ	तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।		लाख	18 माह	4th
	2023-24		(लम्बाई— 3.500 कि0मी0)		छियासी		Call
		ईचागढ	कुकडू से ईचाडीह तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	1397.860	हजार रू0		
		इयागढ़	(लम्बाई— 4.300 कि0मी0)	1397.800	मात्र।		
		ईचागढ	चिपड़ी हाई स्कुल से चुनीडीह भाया सलगाडीह तक				
		4	पथ का सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई— 3.20 कि0मी0)				
		कुचाई	सियाडीह से गेरूपानी भाया तुइदीरी तक पथ का				
			सुदृढ़ीकरण। (लम्बाई— 5.950 कि0मी0) बिजार से जोजोडीह भाया चोपडडीह तक पथ का		बारह करोड		
	RWD/	कुचाई	सुदृढ़ीकरण। (लम्बाई— 3.475 कि0मी0)		अठाईस		
	SERAIKELA-		दलभंगा से धुनाडीह तक पथ का सुदृढ़ीकरण।		लाख		
	KHARSAWA	कुचाई	(लम्बाई— 3.068 कि0मी0)		उनासी		
2.	N/STPKG-07/ 2023-24	f	जोजोहातु से लुपुंगडीह तक पथ का सुदृढ़ीकरण।	1228.798	हजार आठ	18 माह	4 th
۷.	2023-24	कुचाई	(लम्बाई— 3.386 कि0मी0)		सौ रू0		Call
		कुचाई	पारेया से देशवापहाड़ तक पथ का सुदृढ़ीकरण।		मात्र।		
		વુલાફ	(लम्बाई— 1.882 कि0मी0)				
		चाण्डिल	चाण्डिल डेम रोड़ (मुखिया होटल) से दियाडीह भाया				
		चााण्डल	बोराबिन्दा तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई— 5.50 कि0मी0)				
			तामारी से अतरग्राम तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।				
		ईचागढ़	(लम्बाई— 1.87 कि0मी0)				
	DWD/		लेपाटांड से कुन्दरीलोंग भाया बुदालोंग तक पथ का		बारह		
	RWD/ SERAIKELA-	ईचागढ	सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई— ४.१० कि०मी०)		करोड़		
3.	KHARSAWA	ईचागढ	झारूवा मोड़ से आदुरडीह भाया हाड़ात तक पथ का		पैंताचीस		
	N/STPKG-03/	रूपा । क्	सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई— 4.375 कि0मी0)		लाख		
	2023-24	ईचागढ	कुकडू (हेरेमुली) से चानो तक पथ का सुदृढ़ीकरण	1245.351	<u> पैंतीस</u>		5 th
		*	कार्य। (लम्बाई— 2.30 कि0मी0)		हजार एक सौ मात्र।		Call
		ईचागढ़	तितुलडीह चौड़ा पथ से सपारूम तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई— 2.80 कि0मी0)		सामाना	18 माह	Can
		r	रुगड़ी बाजार से कुटाम तक पथ का सुदृढ़ीकरण				
		ईचागढ़	कार्य। (लम्बाई— 2.40 कि0मी0)				
			खोखरो से जुमाल तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।				
		राजनगर	(लम्बाई— 5.50 कि0मी0)				
		गम्हरिया	दुग्धा से यशपुर तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।				
		11-01(41	(लम्बाई—1.90 कि0मी0)				
	RWD/	गम्हरिया	तिरला रंगाटांड़ से नदीघाट भाया नुवागढ़ तक पथ		ग्यारह		
	SERAIKELA-		का सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई— 3.60 कि0मी0)		करोड़		
	LITADCAMA		पदमपुर कुमारी आर०ई०ओ० पथ से मुड़कूम		छत्ततीस लाख		
4.	KHARSAWA	ਸ਼ੁਸ਼ਤਰਿਸਾ					1
4.	N/STPKG-04/	गम्हरिया	(गम्हरियां स्टेशन) तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य। (लम्बाई— 3.20 कि०मी०)	1136.190			
4.		-	(लम्बाई— 3.20 कि0मी0)	1136.190	उन्नीस	18 माह	4 th
4.	N/STPKG-04/	गम्हरिया सरायकेला	(लम्बाई— 3.20 कि0मी0) दोलनडीह चौक से पाण्ड होते हुए बुण्ड ग्राम तक	1136.190		18 माह	4 th Call
4.	N/STPKG-04/	-	(लम्बाई— 3.20 कि0मी0)	1136.190	उन्नीस हजार रू0	18 माह	

वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि :- 03.09.2024

ID No. / पैकेज प्रखण्ड का

ई-निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय :- 09.09.2024 अपराह्न 5:00 बजे तक। निविदा खोलने की तिथि एवं समय :- 10.09.2024 को अपराहन 03:30 बजे।

निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :- कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल, सरायकेला –खरसावाँ।

 ई–निविदा प्रकोष्ठ का दूरभाष संख्या 7209661815 विस्तृत जानकारी के लिए वेबसाईट jharkhandtender.gov.in में देखा जा सकता है। PR 334181 Rural Work Department(24-25).D

कार्यपालक अभियंता ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल, सरायकेला—खरसावाँ

Date : 30.08.2024

SWASTIK CHAMBERS PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD.

Regn No. MUM-2/WL/HSG/OH/11783/2022-2023/OF 2022 Plot No. C, Survey No. 84, Hissa No. 3 & 4, CTS No.928/C, Village Kurla-02, Pipe Road, Kurla (West), Mumbai-400 070

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

(Application No. 71/2024)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me or

10/09/2024 at 3:00 pm at the office of this authority.

Respondent No.- 01) M/s. M. Builders, Nabil Building, Vakola Masjid, Santacruz

(E), Mumbai-400 055, 02) Mr. Mohsinbhai Abedali Rassiwala, 03) Mr. Safiabhai Wd/o.

Abedali Rassiwala, 04) Mr. Abbasi Abedali Rassiwala, 05) Mr. Aminabai Tyebi Mulla Musabhai Rassiwala, 06) Mr. Yusuf Mohammedbhai Rassiwala, 07) Mr. Shamoon Esmail Rassiwala, 08) Mr. Husseini Esmail Rassiwala, 09) Smt. Fatema W/o. Esmail Esinan Rassiwala, 00) Mr. Husselin Esinan Rassiwala, 09) Sint. Pateria Wo. Esinan Rassiwala, 10) Mr. Amena Wd/o. Asgar Rassiwala, 11) Mr. Shabbir Asgar Rassiwala, 12) Mr. Altaf Asgar Rassiwala, 13) Mr, Moazzam Asgar Rassiwala, 14) Mr. Durriva Asgar Rassiwala, 15) Smt. Raziya Farooq. 16) Mr, Abdul Razzak Jariwala, 17) Smt Kokila Ravindra Parek, 18) Mr. Darshan Ravindra Parek, 19) Mr. Sandeep Ravindra Parek, 20) Mr. Majid Ali Jaffar Ali Sayyed (Sr. No. 2 to 20 having address at Plot No. C, Survey No. 84, Hissa No. 3 & 4, CTS No.928/C, Village Kurla-02, Pipe Road, Kurla (West), Mumbai-400 070) and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. **DESCRIPTION OF THE PROPERTY:**

Building of Swastik Chambers Premises Co-operative Society Ltd. along with land as mention below.

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
84	3 & 4	С	928/C Village Kurla, Tal.Kurla	3586.09 Sq. Mtrs.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/1828/2024

Place: Konkan Bhavan. Competent Authority & District Dy. Registrar, Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai Room No. 201, Konkan Bhavan,

(NITIN DAHIBHATE) For Competent Authority & District C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614.

Date: 29/08/2024 Tel.: 022-27574965 Dy. Registrar Co.op. Societies (2), Email: ddr2coopmumbai@gmail.com East Suburban, Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority.

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/2618/2024 Date: - 29/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 133 of 2024

Swapnashilp Co-op. Hsg. Soc. Ltd., CTS No.926, Final Plot No.52, Mahant Road Vile Parle (E), Mumbai-400057.Applicant Versus 1)(A) Kanta Chandrakant Mhatre (Since Deceased through her legal heirs), (a) Kunda Pramod Pathare nee Miss Kunda Chandrakant Mhatre having there residing addressed at Mhatre's Art Studio, Mahant Road, Vile Parle (E), Mumbai-400057. And C/61 & C/71, Swapnashilp CHS Ltd., CTS No.926, Final Plot No.52, Mahant Road, Vile Parle (E), Mumbai-400057. (B) Sulochana Suryakant Mhatre (Since Deceased through her legal heirs), (a) Meera Kishan wani nee Meera Suryakant Mhatre (Since Deceased through her legal heirs) (i) Shri. Kishan Parumal Morwani. (ii) Shri. Anand Kishan Morwani. Having there residing addressed at Mhatre's Art Studio, Mahant Road, Vile Parle (E), Mumbai-400057. And A/52, Swapnashilp CHS Ltd., CTS No.926, Final Plot No.52, Mahant Road, Vile Parle (E), Mumbai-400057. (2) M/s. Paranjape Schemes (Construction) Pvt. Ltd., Having its office at Somnath Apartments, Ram Mandir Road, Vile Parle (E), Mumbai-400057.Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taker

Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral Conveyance of All that pieces and parcels of land or ground admeasuring area 2523.60 sq.meters (as per Property Cards), bearing Final Plot No.52, TPS-1, CTS Nos. 926, 926/1, 926/2, 926/3 of Village - Vile Parle (E), Mumbai, in the Mumbai Suburban District within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban in favour of the Applicant.

The hearing is fixed on 12/09/2024 at 3.00 p.m.



(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5Å of the MOFA, 1963.

mahindra

SUMMIT

JV Company of Mahindra Group and SUMITOMO CORP. JAPAN

Regd. Office: Mahindra Towers, Dr. G.M. Bhosale Marg, P. K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400 018, Maharashtra, India Tel.: +91 22 24901441, Website - www.mahindraagri.com/our-businesses/crop-care/ CIN: U01400MH2018PLC315558

NOTICE

Notice is hereby given pursuant to Section 201 of the Companies Act, 2013 ("the Act") that Mahindra Summit Agriscience Limited (the "Company") intends to make an application to the Central Government, in accordance with the provisions of Section 196 and 203 read with Par I of Schedule V of the Act and other applicable provisions, if any, of the Act & Rules made thereunder, for seeking approval for the appointment of Mr. Hirovuki Inoue (DIN: 08548121) Non Resident, a national of Japan, presently residing at India, as a Whole Time Director of the Company from 14th June, 2024 up to 13th June, 2027 (both days inclusive) on the terms and conditions as approved by the Members in the 6th Annual General Meeting of the Company

This Notice shall also be available on the website of the Company at www.mahindraagri.com/our-businesses/crop-care/

For Mahindra Summit Agriscience Limited

Place: Mumbai Date: 30th August, 2024





Notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of the members of M/s. Fraser and Company Limited ("Company") will be held through Video Conferencing (Deemed Venue: HOUSE NO.12, PLOT 6A, GROUND FLOOR SNEH, ROAD NO.2, ARHINA) NAGAR, OPPOSITE CTRC TRAINING CENTER, Borivali East, Mumbai, MH 400066 IN) on Thursday, 26th September, 2024 at 11:30 A. M. in compliance with the provisions of the Companies Act. 2013 ("Act") and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligation: and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the AGM.

In accordance with the applicable MCA and SEBI circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year ended March 31st, 2024 will be sent through electronic mode only to those members, whose email addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent ("RTA") / Depository Participants. The requirement of sending hard copy of the Annual Report has been dispensed with vide said MCA and SEBI circulars. The Notice of the AGM along with Annual Report will also be available on the Company's website viz. http://www.fraserindia.co.in/annual-report.php and

BSE Limited's website viz. www.bseindia.com. The Members can join and participate in the AGM through Video Conferencing. The detailed instructions for attending the AGM and the manner of participation in the remote e-voting are provided in the Notice of the AGM.

In order to register / update their email address, the members holding shares in dema form are requested to register the same with their respective Depository Participant(s) and members holding shares in physical form are requested to furnish the same to the Company's RTA i. e. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. The detailed procedure fo registration / updation of email address is provided in the Notice of the AGM.

The Members will have an opportunity to cast their vote remotely on the business as se forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of remote e-voting is provided in the Notice of the AGM. The manner of remote e-voting is provided

Any queries / grievances pertaining to e-voting process can be addressed to the Compan Secretary & Compliance Officer of the Company at the contact details given above

For and On behalf of the Board FRASER AND COMPANY LIMITED OMKAR RAJKUMAR SHIVHARE

DIN: - 08374673



बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्वोच्च न्यायालय परीसरातील अत्याधुनिक शाखेचे भारताच्या सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

नवी दिल्ली, दि. ३० (वृत्तसंस्था): भारताच्या सर्वोच्च न्यायालय परिसरात आपल्या अत्याधुनिक शाखेचे उद्घाटन करून आज बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या नावीन्यतेच्या शोधात आणि सर्वोत्तम ते साध्य करण्याच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत भारताचे सरन्यायाधीश माननीय डॉक्टर डी वाय चंद्रचूड यांच्या हस्ते बँकेच्या सर्वोच्च न्यायालय परिसरातील अत्याधुनिक शाखेचे उद्घाटन करण्यात आले. वित्तीय सेवा विभागाचे सचिव श्री एम नागराजू हे देखील उद्घाटन समारंभास उपस्थित होते. सर्व मान्यवर न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय बार संघटना, सर्वोच्च न्यायालयातील विधीज्ञ संघटना, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य घटकांचा समावेश असलेल्या सन्माननीय ग्राहकांना अत्याधुनिक बॅंकिंग सेवा देण्यासाठी बॅंकेने घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जागतिक स्तरावरील बँकांच्या शाखांच्या रचनेवर आधारित संकल्पनेनुसार आपल्या शाखेची रचना करून बँकेने त्याबाबत एक नवीन मापदंड स्थापित केला आहे. बँकेच्या या अत्याधुनिक शाखेची रचना ही भारतातीलच नव्हे तर जागतिक बॅंकिंग परीप्रेक्ष्यातील भविष्यवेधी शाखांशी मिळतीजुळती असणारी अशी आहे. "जागतिक स्तरावरील बँकांच्या शाखांच्या रचनेवर आधारित संकल्पनेनुसार आपल्या शाखेची रचना करून बँकेने त्याबाबत एक नवीन मापदंड स्थापित केला असल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निधू सक्सेना यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. ही शाखा नेहमीच्या पठडीतील बँकेची शाखा नसून एखाद्या मॉलसारखी तिची रचना केलेली आहे. यामध्ये व्हिडिओ वॉल ची व्यवस्था असून शाखेला भेट देणाऱ्यांना आपल्या पृथ्वी **PUBLIC NOTICE**

FLAT BEARING NO. D-702, KAVERI APARTMENT, ALAKNANDA, NEW DELHI

APAR IMENT, ALAKNANDA, NEW DELHI
Be it known to all concerned that my client is
intending to purchase the abovementioned subject
property, free from all encumbrances from its lawful
owners namely MR. AYAN SHARMA, for himself
and as attorney of MR. SUMER SHARMA, who
has further represented that the following original
documents in respect of the afore stated property
are lost, misplaced and untraceable:

| Special Power of Alternacy dated 23 02 0247 | [ac. 1] Special Power of Attorney dated 22.09.2017, in favour of Mr. Arjun Sehgal;

Original Possession Letter in favour of Mrs Kamla S. Samtani;

A report has been lodged in Police Station Crime Branch, Delhi, bearing SO. No. 430/2014, Delhi Police, having LR No. 2068676/2024, dated 29.08.2024, for the aforesaid lost / untraceable is notified that any person/body/ institution

In is incurred that any person/body/ institution having any sort of right/ claim / little / lien / objection / interest in the herein mentioned subject property on basis of the aforesaid lost document and/or any other document/act, shall contact and notify the undersigned with valid documentary proof within seven (7) days from the publication hereof, failing which, my client may freely proceed further to deal with the Subject Property in any manner he/she may deem fit.

VIDUR AGNIHOTRI (ADVOCATE) D/6333/2021 W-151, G.K - I, New Delhi, Mobile 9999992344 / 011-35552664

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना याद्वारे माझे अशील श्री. सुनिल शेद्वी, फ्लॅट क्र. २८१, १ ला मजला, के विंग, मुलुंड दर्शन, गुरु गोविंदसिंह रोड, मुलुंड कॉलनी, मुंबई ४०० ०८२ येथीर

माझे अशील यांनी सदर फ्लॅट जागा त्यांची आई **दिवंगत इंदिर** एम. श्रेष्टी यांनी १. श्रीम. चंद्रा एम. भामभानी व २. श्रीम. किरण भामभानी यांच्याकडून खरेदी केली होती. दिवंगत इंदिरा एम. शेही यांचा मृत्यू दि. २६.०९.२०२३ रोजी झाला व दिवंगत माणेका शेही यांचा मृत्यू दि. ०३.१२.१९९२ रोजी झाला होता त्यांच्या मागे १. श्री. सुनिल शेही (मुलगा) व २. श्रीम, कविता चंद्रशेखर शेट्टी (विवाहित मलगी) व श्रीम. विद्या दिनेश शेट्टी (विवाहित मुलगी) हे केव अन्य कायदेशीर वारस व प्रतिनिधी नाही आहेत

अन्य कायदगार वासस व प्रातानधा नाहा आहत. श्रीम. कविता वंदरोशका रोही व्यश्नि. विद्या विनेश रोही यांनी त्यांची एनओसी वि. २७.०८.२०२४ व २८.०८.२०२४ अनुक्रमे सोसायटीस विली आहे व श्री. सुनित्त रोही यांच्या नावे आहे व सोसायटीने त्यांच्या नावे रोअर प्रमाणपत्र क्र. १४०/१२,७७५ रोजर्स क. १००/ प्रत्येकी धातक विभिन्न क्र. ३४५५०१ ते ३६०२७५ (दोन्ही समाविष्ट) धारक आहेत तेव्हापासन श्री. **सनिल शोटी** हे सदर फ्लॅट जागेचे कायदेश नाराना जारूरा. जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात कायदेशीर वारस यांच्य

संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच कोणतेही हक अधिकार, हितसंबंध वा दावे असल्यास त्यांनी संबंधित दस्तावेज ालावधीच्या आत मला सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे वा हक्क नसल्याचे गृहित धरले जाईल व सदर दावे अधित्यार्ग गनले जातील.

दि. ३१.०८.२०२४

मनिष बी. के. शुक्ल चानप जा. क. सुक्ला वकील उच्च न्यायालय, मुंबई त्ता : बी-११, वर्टेक्स विकास बिल्डींग, अंधेरी पोलीस न्टेशनच्या पुढे, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०६९.

ग्रहाचे सौंदर्य, भव्यता व विस्तारामध्ये हरवृन टाकणारी अनुभूती होईल. शाखेची रचना व अंतर्गत सजावट ही सर्वोत्तमाचा ध्यास घेणारी असून ग्राहकांच्या प्रत्येक सुविधेचा विचार करून त्यांचे मन प्रसन्न व प्रफुल्लीत करणारा अनुभव येईल असा विश्वास वाटतो. बँकेच्या कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारे मदत न घेता ग्राहकांना विविध प्रकारचे बॅंकिंग व्यवहार करता येतील असे बहुउद्देशीय परस्परसंवादी कियोस्क इंटरनेट सुविधेसह २४ तास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बँकेच्या नेहमीच्या कामकाजाच्या वेळेतील पारंपारिक सुरक्षित लॉकर सुविधा सुविधेसोबतच एटीएम सारखी कधीही वापरता येईल अशी लॉकर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्याचे श्री

Change Of Name

सक्सेना यांनी नमुद केले.

l Suraj Jagbir Ujjanwal S/O, Jagbir Ramiilal Üiiinwal R/o A/4, Sai Welfare Society, B Wing, Kolshet Road, Upper Kolshet. Thane(west),400607 have

changed my name to Suraj Jagbir Ujjinwal.

PUBLIC NOTICE

M/s. AANYA SUPPLIERS PVT LTD., Owner of Flat No. 101, Gemir Co Operative Housing Society Ltd. 1st Floor, Nehru Road, Vile parle (East), Mumbai 400057 & holding Share Certificate No. 001, Distinctive Nos. 1 to 5 which has been reported ost / misplaced.

If anyone having any claim, objection should be contact to the Society Secretary within 15 days Thereafter no claim will be considered & society will proceed for issue of Dublicate Share Certificate.

For and on behalf o GEMINI CHS LTD Hon. Secretary

PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS

that originally Vaijayanti Thakkar was lawful owner of Shop No. 29A, Ground Floor, Sati Krupa CHS. Ltd., Sati Krupa Shopping Centre, Garodia Nagar, Plot No. 104, Ghatkopar (East), Mumbai – 400077; who old / transferred the said flat to Usha N. Kothari vide Agreement dt. 02.03.1996, and said Agreement was confirmed vide Deed of Confirmation dated 11.12.2008. Then said Jsha N, kothari has sold / transferred the said flat to Hital H. Shah, Dipa H. Shah & Harshad R. Shah vide an Agreement for Sale dated 06.04.2011 and then said Hital H. Shah, Dipa H. Shah & Harshad R. Shah have sold the said at to my client Anju Desai vide an Agreemen for Sale dated 18.04.2023, duly registered vide Doc. No. KRL-1/7491/023 dt. 18.04.2023 and since then my client Anju Desai is in use, occupation and possession of the said flat as ole owner thereof and holding Share Certificate No. 044 under Dist. No. 216 to 220 her name. That my client has lost nisplaced original Property papers documents i.e. (1) Sale Agreement between Sulochana Devi Vijay Kumar To Hasmukhlal Shah Shantilal Shah dated 28.06.1975, (2) Sale agreement between Hasmukhlal Shah Shantilal Shah to Hariit Singh Pritam Kumar Singh dated 22.07.1978, (3) Sale Agreeme between Hariit Singh Pritam Kumar Singh to Vaijyanti Thakkar dated 28.09.1992 and in that regard, my client has lodged online lost eport on dated 29.08.2024 vide complaint ID No. 72902/2024 with Gharkopar Police

Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, ledge, lien, charge, inheritance, etc. in the said Shop should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 7 days of publication of this Public Notice, failing or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or

Date: 31.08.2024

RATNAKAR T. MISHRA (Advocate High Court , Mumbai) ACBA, 3rd Floor, M.M. Court, Bar Room, Andheri (East), Mumbai – 400069.

लुईसवाडी शाखा, एलेव्हेटेड ग्राउंड फ्लोअर, मेझानीन फ्लोअर, FEDERAL BANK सन मॅग्नेटिका, एलआयसी सर्व्हिस रोडजवळ, लुईसवाडी, ठाणे पश्चिम,मुंबई ४००६०१, दूर. +९१ २२ २५८१४४१८-१९ ईमेल : muma@federalbank.co.in वेबसाइट : http://www.federalbank.co.in

जाहीर सूचना – सोन्याचा लिलाव सूचना याद्वारे आम जनतेस व खाते धारक विवरणीत यांना देण्यात येते की, खालील निर्देशित खात्यामध्ये तारणगहाण सोन्याच्या दागिण्यांचा ई-लिलाव फेडरल बँक लि. यांच्याद्वारे दि. १५/०९/२०२४ रोजी ऑनलाइन पोर्टल https://gold.samil.in मार्फत आयोजित केला आहे. इच्छुक खरेदीकर्ता यांनी लिलाव पोर्टलला लॉग ऑन करावे वा **ठाणे लुईसवाडी** येथील बँकेस पुढील माहितीकरिता संपर्क साधावा. जर ई-लिलाव वरील निर्देशित तारखेस कोणत्याही कारणाने रद्द केल्यास सर्व बाबीच्या संबंधात तारण गहाण दागिने यांच्यासह बँकेने पुढील सूचना विना कोणत्याही तारखेस बाबीची खाजगी विक्री करण्यात येईल.

कर्ज खाते क्रमांक	नाव				
17756100090503	पिंकेश उमेश पटेल				
17756100090016	राजा सिद्यदानंद सिंह				
17756100090842	अनुराधा हेमंत शेलार				
17756800034363	संकेत मधुकर इडेकर				
17756100090438	विक्रम संजय जाधव				
17756100088457	फिरोज रहीम शेख				
17756100088465	फिरोज रहीम शेख				

ठिकाण: ठाणे लुईसवाडी

प्राधिकत अधिकारी दि फेडरल बँक लि. करिता

ई-लिलाव विक्री सूचना दिवाळखोरी संहिता, २०१६ आणि त्याखालील नियमन अंतर्गत सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, खार्ल

/ncltauction.auctiontiger.net वेबसाइटद्वारे ई-लिलावाने विक्री केल्या जातील.					
सोमवार, दि.१२.०९.२०२४ रोजी दु.०१.०० वा. ते दु.०२.०० वा.					
दि.१०.०९.२०२४ रोजी सायं.५.००वा.					
मालमत्ता लॉट क्र.१ १०.०८.२०२४					
डीआरडी जेम्स एलएलपी (परिसमापनात)					
१. इन्व्हेंटरी - रफ डायमंडचा भंगार/कचरा					
hnb1502@rediffmail.com वर विनंती केल्यावर प्रदान केले					
दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १.०० वा.					
दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० वा.					
मालमत्ता लॉट १ रू. ६०,०००/-					
राखीव किंमतीच्या १०% पेक्षा जास्त नाही					

दिलेल्या तक्त्यामध्ये नमूद केलेल्या मालमत्ता, सेवा प्रदाता मे. ई-प्रोक्योरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टाइगर) https:/

इरठे (परतावा करण्यायोग्य) इच्छुक बोलीदारास दि.१०.०९.२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी एनईएफटी/आरटीजीएस/डिमांड डाफ्टड डीआरडी जेम्स एलएलपी (परिसमापनात), खाते क्र.३१९८०१०१००३९८८६, बुनियन बैंक ऑफ इंडिया, शाखा क्रवेरी बाजार – सुंबई, आयएफएससी– यूबीआयएन०५३१९८७ च्या बैंक खात्यात देव असेल. **वार अटी आणि शर्तींसाठी आणि स्वारस्य व्यक्त करण्यासाठी** कृपया श्री. हिराचंद बाफना (परिसमापक) hnb1502@rediffmail.com, **कार्यालय:** २१ए, पहिला मजला, सोनी भवन, ४७/५१, काळबादेवी रोड, मुंबई- ४००००२

मालमत्ता लॉट १. – १ हजार

ई-लिलाव विक्रीकरिता, ई-प्रोक्योरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ए-८०१, वॉल स्ट्रीट - २, ओरिएंट क्लब समोर, गुजरात कॉलेज जवळ, एलिसब्रिज, अहमदाबाद – ३८०००६ येथे उपलब्ध विक्री सूचना पहा, संपर्क व्यक्ती - श्री. प्रविणकुमार थेवर, ईमेल आयडीः- nclt@auctiontiger.net , मोबाईल क्र.+९१ ९७२२७७८८२८

आयबीबीआय/आयपी-००१/आयपी-पी-०१२०७/२०१८-१९/११९२२ कार्यालय : २१ए, १ला मजला, सोनी भवन, ४७/५१, काळबादेवी रोड, मुंबई- ४००००२



FRASER AND COMPANY LIMITED

CIN: L51100MH1917PLC272418 GSTIN: 27AAACF3592R1ZZ ouse No. 12, Plot 6A, Ground Floor-Sneh, Road No. 2, Abhinav Nagar, Opp. CTRC Training Center. Borivali (E). Mumbai-400 066. •Contact No. (022) 6507 5394;

> •E-mail: fraseracp@gmail.com; •website: www.fraserindia.co.in **NOTICE TO SHAREHOLDERS**

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING OF M/S. FRASER AND COMPANY LIMITED Notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of the members of M/s. Fraser and Company Limited ("Company") will be held through Video Conferencing Deemed Venue: HOUSE NO 12, PLOT 6A, GROUND FLOOR SNEH, ROAD NO. 2, ABHINAN NAGAR, OPPOSITE CTRC TRAINING CENTER, Borivali East, Mumbai, MH 400066 IN) on Thursday, 26th September, 2024 at 11:30 A. M. in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the AGM.

In accordance with the applicable MCA and SEBI circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year ended March 31st, 2024 will be sent through electronic mode only to those members, whose email addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent ("RTA") / Depository Participants. The requirement of sending hard copy of the Annual Report has been dispensed with vide said MCA and SEBI circulars. The Notice of the AGM along with Annual Report will also be available on the Company's website viz. http://www.fraserindia.co.in/annual-report.php and BSE Limited's website viz. www.bseindia.com.
The Members can join and participate in the AGM through Video Conferencing. The detailed

instructions for attending the AGM and the manner of participation in the remote e-voting are provided in the Notice of the AGM

In order to register / update their email address, the members holding shares in demail form are requested to register the same with their respective Depository Participant(s and members holding shares in physical form are requested to furnish the same to the Company's RTA i. e. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. The detailed procedure for registration / updation of email address is provided in the Notice of the AGM. The Members will have an opportunity to cast their vote remotely on the business as set

forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of remote e-voting is provided in the Notice of the AGM. The manner of remote e-voting is provided n the Notice of the AGM. Any queries / grievances pertaining to e-voting process can be addressed to the Company

Secretary & Compliance Officer of the Company at the contact details given above For and On behalf of the Board FRASER AND COMPANY LIMITED

> OMKAR RAJKUMAR SHIVHARE (Managing Director) DIN: - 08374673



Place: Mumba

Date: 30.08.2024

MASTER CHEMICALS LIMITED

CIN: L99999MH1980PLC022653 Regd. Office: - 25-28, Floor 2, Plot No 209, Atlanta Building, Jamnalal Bajai Marg, Nariman Point, Mumbai-400 021, Tel. No.: (022) 42931 800 Fax. No. (022) 4293 1870 E-mail: statutorymcl@ web-site: www.masterchemicals.in

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

- The 44th Annual General Meeting of the Company will be held on **Monday**, 30th September 2024 at 01:00 P. M. at the Registered Office of the Company at 25-28, Plot No. 209, Atlanta Building Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400 021 to transact the Busin as set out in the notice convening the AGM. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rules made thereunder and Regulation
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Natios linder thereunder and Regulations 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 Register of Members of the Company and Share Transfer Books will remain closed from 15th September 2024 to 30th September 2024 (Both days inclusive) for the purpose of 44th Annual General Meeting of the Company. Members and all other concerned are requested to lodge transfer deeds, change of address
- and any other communications at the Registered Office of the Company or with the Share Transfer Agent of the Company at : M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L B. S. Marg. Vikhroli (West), Mumbai-400 083.
- Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote at the 44th Annual General Meeting by electronics means and the business may be transacted through e-voting services provided by Centra Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in the Notice of the AGM. Members holding shares in physical form or dematerialized form, as on the cut-of date / entitlement date i. e. September 23, 2024, may cast their votes electronically or the Business as set out in the Notice of the AGM through e-voting facility of the CDSL Apart from providing e-voting facility, the Company is also providing facility for voting by ballot a the AGM for the members who shall be present at the AGM but have not casted their votes by availing the e-voting facility. M/s Amarendra Rai & Associates, Practicing Company Secretaries has been appointed as scrutinizer to scrutinize the remote e-voting and ballot process in fair and
- Any person who acquires the shares of the Company and become the member of the Company after the dispatch of notice of the Annual General Meeting but before the cut-off date may obtain the login ID and password by following procedure as mentioned in the notice of the AGM or sending a request at helpdesk.voting@cdslindia.com.
 The e-voting period shall commence on Thursday, 26th September 2024 (10:00 A. M. IST)
- and ends on Sunday, 29th September 2024 (5.00 P. M. IST), after which e-voting shall no be allowed. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member by e-voting, he shall not be allowed to change In case of queries / grievances with regard to e-voting, members may refer to Frequently
- Asked Questions (FAQs) at www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@ cdslindia.com or may call on Toll-free No. 1800 200 5533. For MASTER CHEMICALS LIMITED

Date : 30.08.2024 Vipul Agarwal Director, DIN-07135408 Place : Mumbai

Choice

चॉईस इंटरनॅशनल लि. इकिटी | कमोडिटी | चलन | संपत्ती व्यवस्थापन गंतवणक बँकिंग व्यवस्थापन सल्लागार

सीआयएन क्र.: एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७१११७ नां**वणीकृत कार्यालयः** सुनिल पत्तीडिया टॉवर, प्लॉट क. १५६-१५८, जे. बी.नगर, अंधेरी पूर्व, |बर्ब - ४००९९. दुर.क. +९१-२२-६७०७ ९९९९, **बेबसाईटः**ww.choiceindia.com, ई-मेल:info@choiceindia.com / secretarial@choiceindia.com

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

येथे सुचना देण्यात येत आहे की, चॉईस इंटरनॅशनल लिमिटेडच्या सदस्यांची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता (भाप्रवे) साई पॅलेस हॉटेल, महाकाली केव्हज रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - ४०००९३ येथे दि.३० ऑगस्ट २०२४ च्या सभेच्या

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०१ आणि १३६ च्या संदर्भात सहवाचिता एलओडीआर विनियमां नियम, अधिनियम ३६(अ)नुसार वार्षिक अहवालाची प्रत ज्यामध्ये आर्थिक विवरणे, मंडळाचा अहवाल इत्यादींचा समावेश आहे आणि सुचना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवली जात आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे किंवा कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधीकडे नोंदवले आहेत, जोपर्यंत कोणत्याही सदस्याने वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रतीसाठी विनंती केली नाही तोपर्यंत तुम्ही तुमची विनती info@choiceindia.com /secretarial@choiceindia.com वर तुमच्या फोलिओ/ डीपी आणि क्लायंट आयडीचा उल्लेख करून पाठवू शकता. ज्या सदस्यांना ई-मेलद्वां नोटीस/आर्थिक विवरण/इतर दस्तऐवज प्राप्त करायचे आहेत, त्यांनी त्यांचा ई-मेल आयडी आणि त्यात बदल, वेळोवेळी त्याच्या/तिच्या डिपॉझिटरी सहभागीदाराला (डीमटेरियलाइज्ड स्वरूपात समभागांच्या बाबतीत) / आरटीए मध्ये फॉर्म आयएसआर १ (वास्तविक स्वरूपात समभागांच्या बाबतीत) कळवावेत. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.choiceindia.com या वेबसाइटवर उपलब्

कंपनी कायदा, २०१३, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ रं नियम आणि अधिनियम ४४ चे पालन करून कंपनी आपल्या भागधारकांना ई-व्होटिंग सुविधा प्रदान करेल कंपनीने सीडीएसएलला ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. अधिनियम आणि नियमानुसार आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहेत:

- १. इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे मत देण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी निश्चित तारीख शनिवार, १४ सप्टेंब २०२४ आहे. ई-वोटिंग तीन (३) दिवसांसाठी खुले असेल, बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी सकार्ळ ९:०० वाजता (भाप्रवे) प्रारंभ होत आहे आणि शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५:०० वाजत (भाप्रवे) समाप्त होत आहे, सर्व भागधारकांसाठी मंग ते वास्तविक स्वरुपात असोत किंवा डीमटेरियलाइज स्वरुपात असोत. तदनंतर मतदानासाठी ई-वोटिंग पध्दत सीडीएसएलद्वारे प्रदर्शित केले जाईल. ई-वोटिंग ही तारीख आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिली जाणार नाही.
- २. ज्या सभासदांनी ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते एजीएममध्ये आपला मतदानाचा हक्क बजाव शकतात. कंपनी एजीएमच्या ठिकाणी या संदर्भात बॅलेट पेपर्सची व्यवस्था करेल.
- ३. एखादा सदस्य ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभेत सहभागी होऊ शकतो, परंतु त्याल सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- ४. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल, ती व्यक्ती ई-मतदानाची सुविधा तसेच सभेत मतपत्रिकेद्वारे मतदानाचा लाभ घेण्यास पात्र असेल. एखादी व्यक्ती, जी सूचना पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीचे भागधारक बनते आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण करते, ती info@choiceindia.com secretarial@choiceindia.com वर त्यांचा फोलिओ क्रमांक आणि क्लायंट आयडी नमत करून ई-मेल पाठवून लॉगिन-आयडी आणि पासवर्ड मिळवून ई-व्होटिंग करू शकते. तथापि. जर अशा भागधारकाची ई-मतदानासाठी सीडीएसएलकडे आधीच नोंदणी झाली असेल तर आपले मत देण्यासाठी विद्यमान वापरकर्ता-आयडी आणि पासवर्ड वापरला जाऊ शकतो.
- कंपनीने ई-मतदान प्रक्रियेची तपासणी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता मे. आर. एम मिमानी ॲण्ड असोसिएट्स एलएलपी, कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे ई-मतदानाशी संबंधित तपशीलवार सूचनेसाठी, सदस्य कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील नोट्स

या विभागाचा संदर्भ घेऊ शकतात. ई-मतदान प्रक्रियेशी संबंधित काही शंका किंवा तक्रारी असल्यास. भागधारव

helpdesk.evoting@cdslindia.com वर उपलब्ध भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिक लिह शकतात किंवा संपर्क करू शकतात: तपशिल | सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस(इंडिया) लिमिटेड | चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) सुनील पाटोदिया टॉवर,

	मरेथॉन प्रयुचरेक्स, ए-विंग, २५ वा मजला, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३	जे बी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९९.
नाव व पढ	राकेश दळवी उपव्यवस्थापक	कु. करिश्मा शहा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र
दूरध्वनी	टोल फ्री क्र.१८०० २२ ५५ ३३	(०२२)६७०७ ९९९९
ईमेल	helpdesk.evoting@cdslindia.com	info@choiceindia.com/ secretarial@choiceindia.con

सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमावली, २०१५ आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ (नियमांसह) च्या अधिनियम ४४ नुसार पुढील सूचना देण्यात येत आहे की, सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तके रविवार, १५ सप्टेंबर २०२४ रोजी ते शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी (दोन्ही दिवस समाविष्ट) सदर कंपनीच्या एजीएमकरिता बंद राहतील

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३० ऑगस्ट २०२४

चॉईस इंटरनॅशनल लिमिटेडकरित



येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत व कॉपीरेट कार्यालय : येस बँक हाऊस, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताकुझ पूर्व, मुंबई ४०० ०५५. शाखा : १९ वा मजला, सी विंग, एम्पायर टॉबर, रिलायबल टेक पार्क, क्लाऊड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र. ३१, ठाणे–बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४०० ७०८.

३ री ई-लिलाव विक्री सूचना

सरफैसी कायदा, २००२ (यापुढे सदर ॲक्ट म्हणून संदर्भित) सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ (यापुढे सदर नियम म्हणून संदर्भित) अंतर्गत विक्री सूचना वरील ॲक्टच्या अनुच्छेद १३(२) व १३(४) अंतर्गत सूचना खालील निर्देशित मालमत्तेचा **येस बँक लि.** यांच्या वतीने बँकेचे प्राधिकृत अधिकारी

यांच्याद्वारे ताबा घेतला आहे. ज्याअर्थी बँकेचे प्राधिकृत अधिकारी यांनी खालील निर्देशित मालमत्तेची **जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे, जेथे कुठे आहे आधारावर** व नो रिकोर्स

आधारावर (अडथळे काही असल्यास) सदर ॲक्टच्या नियम ८ व ९ अंतर्गत सार्वजनिक लिलाव मार्फत (ई–लिलाव) विक्री करण्यास इच्छुक आहेत

कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार/ प्रतिभूत प्रदाते यांचे नाव	मालमत्तेचे विवरण	प्रत्यक्ष ताबा दिनांक	मागणी सूचना अनुसार थिकत रक्कम व मागणी सूचना दिनांक	राखीव मूल्य (रु.) इसारा रक्कम ठेव (रु.)	बोली सादरीकरणाची अंतिम तारीख ई-लिलावाची तारीख व वेळ
मिलन सीइस कॉर्पोरेशन इंडिया लि. पूर्वीचे मिलन सीइस कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लि. (कर्जदार व गहाणवटदार) प्लॉट क्र. १८७२-१८८३, महसूल सर्व्हें क्र. ३, जुनागढ २ इंडस्ट्रीयल इस्टेर, जीआयडीसी-२, गोकुळ फूड्स समोर, खुशी अँग्रो जवळ, ऑफ राजकोट रोड, दोलातपारा, जुनागढ, गुजरात ३६२ ०३७.	१. प्लॉट क्र. १८७२– १८८३, महसूल सर्व्हें क्र. ३, जुनागढ़ १ इंडस्ट्रीयल स्टेट जीआयडीसी-२, गोकुळ फूइस समोर, खुशी अँग्रो ऑफ राजकोट रोड, दोलातपारा, जुनागढ, गुजरात ३६२ ०३७.	ह. ९१,६०,०००/- (रु. एक्याण्णव लाख साठ हजार मात्र) ह. ९,१६,०००/- (रु. नऊ लाख सोळा हजार मात्र)			
मिलन भरतभाई गाथानी (सह-कर्जदार व गहाणवटदार) ब्लॉक क्र. ए ९२, ऑस्कर टॉवर, १५० फूट रिंग रोड, साऊ उनी क्षेत्र, राजकोट,	रोड, गिरीराज सोसायटी,	रु. १३,००,०००/- (रु. तेरा लाख मात्र)		१८ जानेवारी, २०२३ रु. ५,२८,६०,९४९.४८/- (रु. पाच करोड अड्डावीस	२५.०९.२०२४ रोजी ४.०० पर्यंत
गुजरात ३६० ००५.	जुनागढ पीटीसील, जुनागढ, गुजरात ३६२ ००१.	रु. १,३०,०००/- (रु. एक लाख तीस हजार मात्र)	79.09.7078	लाख साठ हजार नऊशे एकोणपन्नास व अट्टेचाळीस पैसे मात्र)	२६.०९.२०२४ रोजी ११.०० ते २.०० पर्यंत
भरतकुमार भोगीलाल गाथानी (सह-कर्जदार व गहाणबटदार) ए-९७, सोनल अपार्टमेंट, गिरीराज मेन रोड, गिरीराज सोसायटी, जुनागढ पीटीसी, जनागढ, गुजरात ३६२ ००१	३. कार्यालय क्र. बी- ८०३, ८ वा मजला, टॉवर बी, इम्पेरीअल हाईट्स, मावा ऑफ तालुका व जिल्हा	रु. ७३,१५,०००/- (रु. त्र्याहत्तर लाख पंधरा हजार मात्र)			
3, 3 41, 55,	राजकोट, रिलायन्स मॉलजवळ, वेस्ट झोन सर्कल, १५० रिंग रोड, राजकोट, गुजरात ३६० ००५.	रु. ७,३१,५००/- (रु. सात लाख एकतीस हजार पाचशे मात्र)			

अटी व शर्ती :

- लिलाव विक्री बँकेच्या मंजूर सेवा प्रदाते मे. ई-प्रॉक्युअरमेंट टेक्नोलॉजीस लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद यांच्या मार्फत ऑनलाइन ई-लिलाव/ बोली मार्फत करण्यात येईल संपर्क व्यक्ती श्री. राम शर्मा यांना (मो.) +९१ ८००००२३२९७ (Ramprasad@auctiontiger.net), वेबसाइट https://sarfaesi.auctiontiger.net
- बोलीदारांनी कपया लिलाव विक्रीच्या बोली प्रपत्र, निविदा दस्तावेज, विस्तृत अटी व शर्ती बोली सादर करण्यापूर्वी पाहाव्या व ई-लिलाव विक्री प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा.
- संबंधित तपशील यांच्यासह विहित प्रारूपामध्ये ऑनलाइन /ऑफलाईन प्रक्रिया मार्फत बोली सादर करावी. बोली सादर करण्यापूर्वी खालील खात्यामध्ये मुंबई येथे आरटीजीएस/ एनईएफटी/फंड ट्रान्सफर मार्फत प्रदानित डिमांड ड्राफ्ट मार्फत इसारा रक्कम ठेव (इरठे) जमा करावे. तपशील:

बँक व शाखोचे नाव	येस बँक लि. वरळी			
लाभार्थी नाव	येस बँक लिमिटेड इरठे कलेक्शन खाते			
खाते क्र.	०००१८९९०००२७१०			
आयएफएससी कोड	वायईएसबी०००००१			
• बोली मुल्य वरील अनुसार राखीव मुल्यासह सादर करावे व बोलीदारानी रु. १०,०००/- च्या स्वरूपात पढील प्रस्ताव सादर करावे. मालमत्तेची विक्री				

- प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे ठरविलेल्या राखीव मूल्याच्या खाली केली जाणार नाही. बोली राखीव मूल्याच्या खाली कोट केलेली असल्यास रद्द करण्यात येईल व इरठे जमा केलेले असल्यास त्यावर दर्लक्ष करण्यात येईल. महा मालमनेची पहतालणी हि ०९ मधेंबा २०२४ गेजी व २० मधेंबा २०२४ गेजी म ११ ०० ते २ ०० पर्यंत इच्छक पक्षहा।/ विविद्यकार
- यांच्याद्वारे पूर्व सूचना देऊन एओ. यांच्यासह पूर्ण करावी. एओ यांच्याकडे कोणतेही कारण न देता कोणतीही निविदा/ निविदा (मालमत्ता असल्यास) रद्द करण्याचा अधिकार राखान आहे.

विक्रीच्या विस्तृत अटी व शतींकरिता कृपया प्रदानित लिंक https://www.yes.bank.in/about-us/media/auction-property पाहावी -प्रतिभत धनको यांची वेबसाइट www.vesbank.in जर निविदा दस्तावेज/ ई-बोली कॅटलॉग प्राप्त करण्यास काही अडथळे असल्यास वा स्थावर मालमत्ता/ प्रतिभत मालमत्ता यांची पडताळणी असल्यास

कृपया संबंधित अधिकृत येस बँक लि. यांना श्री. विजय शेट्टी यांना मो. क्र. ९८२०५३१७१७ वा VIJAY.SHETTY2@yesbank.in, जय दवे यांना ७२०३९५७७७ वा jay.dave1@yesbank.in श्री. नोमन सिद्दीकी यांना ९८७९०००५६६ वा moh.siddiqui3@yesbank.in. श्री. विक्रांत शेडगे यांना ८६५७०४००९० वा ईमेल Vikrant.shedge@yesbank.in वा अधिकृत मे. ई-प्रॉक्युअरमेंट टेक्नोलॉजीस लिमिटेड (ऑक्शन टायगर) अहमदाबाद, श्री. राम शर्मा यांना मो. +९१ ८००००२३२९७ यांना Ramprasad@auctiontiger.net वर संपर्क साधावा. सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३(८) अंतर्गत जर कोणतीही थकबाकी काही असल्यास सर्व मृत्य, प्रभार व खर्च यांच्यासह निविदा सादर करावी व जाहीर

लिलाव/ निविदा/ खाजगी मार्फत यांच्याकरिता सुचनेच्या प्रकाशन तारखोपूर्वी कोणत्याही वेळी निविदेचे हस्तांतरण वा विक्री करण्यात येईल, प्रतिभूत

मालमत्तेची विक्री वा हस्तांतरण आमच्याद्वारे करण्यात येईल व आमच्याद्वारे प्रतिभत मालमत्तेच्या विक्री वा हस्तांतरणाकरिता कोणतेही पढील पाऊल उचलले जाणार नाही. • विक्री सरफैसी कायदा/ नियम २००२ मध्ये विहित अटी व शर्तींवर करण्यात येईल व वरील निर्देशित अटी पाहाव्या.

कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणवटदार/ प्रतिभूत प्रदाते यांची विक्री सूचना

सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत सूचनेच्या संबंधात कोणतेही आक्षेप प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत

प्राधिकृत अधिकारी सहायक उपाध्यक्ष दिनांक: ३१ ऑगस्ट, २०२४

कर्जदार/ सह-कर्जदार/

गहाणवटदार/ हमीदार/ प्रतिभूत

येस बँक लिमिटेड

नारणीकृत व कांपीट कार्यावाय : से बँक हाऊस, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताकुझ पूर्व, मुंबई ४०० ०५५. शाखा : १९ वा मजला, सी विंग, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लाऊड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र. ३१, ५ वी ई–लिलाव विक्री सूचना

मागणी सचना

अनुसार थिकत रक्कम

राखीव मुल्य

(रु.)

सरफैसी कायदा, २००२ (यापुढे सदर ॲक्ट म्हणून संदर्भित) सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ (यापुढे सदर नियम म्हणून संदर्भित) अंतर्गत विक्री सचना. वरील ॲक्टच्या अनुच्छेद १३(२) व १३(४) अंतर्गत सूचना खालील निर्देशित मालमत्तेचा **येस बँक लि.** यांच्या वतीने बँकेचे प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे ताबा घेतला आहे

ज्याअर्थी बँकेचे प्राधिकृत अधिकारी यांनी खालील निर्देशित मालमत्तेची ज**शी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे, जेथे कुठे आहे आधारावर** व नो रिकोर्स आधारावर (अडथळे काही असल्यास) सदर ॲक्टच्या नियम ८ व ९ अंतर्गत सार्वजनिक लिलाव मार्फत (ई-लिलाव) विक्री करण्यास इच्छक आहेत बोली सादरीकरणाची

प्रत्यक्ष ताबा

मालमत्तेचे विवरण

प्रदाते यांचे नाव दिनांक ठेव (रु.) व वेळ लोतफूर रेहमान मनन (कर्जदार व गहाणवटदार) फ्लॅट क्र. जी-१, एच. क्र. १०२४६/१, भरत नगर, पोल क्र. बी/३, गणेश नगर, राणी, शीरगाव, बोईसर पश्चिम, माजीद, २४.०५.२०२२ व स विंग एफ, तळ मजला, बिल्डींग क्र. **চ. ९,२८,०८०/-**4.09.707 १६,५७,४९७.७७/-(रु. नऊ लाख रोजी ४.०० अञ्चावीस हजार ऐंशी (रु. सोळा लाख पर्यंत ०१, सेक्टर क्र. ५, पालघर ४०१ ५०१ २१.०७.२०२३ सत्तावन्न हजार ड्रिम सिटी धनानी 26.09.2023 मासूमा लोतफूर रेहमान (सह-रु. ९२,९००/-चारशे सत्याण्णव व रोजी ११.०० ते कर्जदार व गहाणवटदार) नगर, शिरगाव रोड, सत्याहत्तर पैसे मात्र) (रु. ब्याण्णव हजार एच. क्र. १०२४६/१, भरत नगर, बोईसर पूर्व ४०१ २.०० पर्यंत नऊशे मात्र) पोल क्र. बी/३, गणेश नगर, राणी, शीरगाव, बोईसर पश्चिम, माजीद, पालघर ४०१ ५०१ विजय सुनिल दास (कर्जदार व फ्लॅट क्र. ७०२, ७ वा मजला, सी विंग, ओएनजीसी कॉलनीजवळ. रूम **रु. १९,८९,०००/-**(रु. एकोणीस लाख २१.११.२०२२ व क्र. ८, राहूल नगर, रहिवाशी संघ, २५.०९.२०२ के सी मार्ग, वांद्रे पश्चिम, मुंबई रोजी ४.०० पर्यंत एकोणनव्वद हजार बिल्डींग क्र. १, ३४,८९,६९५.१/-**फ़षभ टॉवर, पद्मा**वर्त (रु. चौतीस लाख नगर, बोळींज. २६.०९.२०२ र्स. १,९८,९००/-लता सुनिल दास एकोणनव्वद हजार (रु. एक लाख (सह-कर्जदार व गहाणवटदार) आगाशी रोड, विरार रोजी ११.०० ते सहाशे पंच्याण्णव व पश्चिम. जिल्हा २.०० पर्यंत अञ्चयाण्यव हजार ओएनजीसी कॉलनीजवळ. रूम एक पैसे मात्र) क्र. ८, राहूल नगर, रहिवाशी संघ, के सी मार्ग, वांद्रे पश्चिम, मुंबई नऊशे मात्र) पालघर.

अटी व शर्ती :

• लिलाव विक्री बँकेच्या मंजूर सेवा प्रदाते मे. ई-प्रॉक्युअरमेंट टेक्नोलॉजीस लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद यांच्या मार्फत ऑनलाइन ई-लिलाव/ बोली मार्फत करण्यात येईल संपर्क व्यक्ती श्री. राम शर्मा यांना (मो.) +९१ ८००००२३२९७ (Ramprasad@auctiontiger.net), वेबसाइट https://sarfaesi.auctiontiger.net

बोलीदारांनी कृपया लिलाव विक्रीच्या बोली प्रपत्र, निविदा दस्तावेज, विस्तृत अटी व शर्ती बोली सादर करण्यापूर्वी पाहाव्या व ई-लिलाव विक्री

• संबंधित तपशील यांच्यासह विहित प्रारूपामध्ये ऑनलाइन /ऑफलाईन प्रक्रिया मार्फत बोली सादर करावी. बोली सादर करण्यापूर्वी खालील खात्यामध्ये मुंबई येथे आरटीजीएस/ एनईएफटी/फंड ट्रान्सफर मार्फत प्रदानित डिमांड ड्राफ्ट मार्फत इसारा रक्कम ठेव

(इरठे) जमा करावे. तपशील:

बँक व शाखेचे नाव	येस बँक लि. वरळी
लाभार्थी नाव	येस बँक लिमिटेड इरठे कलेक्शन खाते
खाते क्र.	०००१८९९००००२७१०
आयएफएससी कोड	वायईएसबी०००००१

बोली मूल्य वरील अनुसार राखीव मूल्यासह सादर करावे व बोलीदारांनी रु. १०,०००/- च्या स्वरूपात पुढील प्रस्ताव सादर करावे. मालमत्तेची विक्री प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे ठरविलेल्या राखीव मूल्याच्या खाली केली जाणार नाही. बोली राखीव मूल्याच्या खाली कोट केलेली असल्यास रद्द करण्यात येईल व इरठे जमा केलेले असल्यास त्यावर दुर्लक्ष करण्यात येईल. सदर मालमत्तेची पडताळणी दि. ०४ **सप्टेंबर**, २०२४ रोजी व २० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० ते २.०० पर्यंत इच्छुक पक्षदार/ निविदाकार

यांच्याद्वारे पूर्व सूचना देऊन एओ. यांच्यासह पूर्ण करावी. एओ यांच्याकडे कोणतेही कारण न देता कोणतीही निविदा/ निविदा (मालमत्ता असल्यास)

विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तींकरिता कृपया प्रदानित लिंक https://www.yes.bank.in/about-us/media/auction-property पाहावी प्रतिभूत् धनको यांची वेबसाइट www.yesbank.in जर निविदा दस्तावेज/ ई-बोली कॅटलॉग प्राप्त करण्यास काही अडथळे असल्यास वा स्थावर मालमत्ता/ प्रतिभृत मालमत्ता यांची पडताळणी असल्यास

कृपया संबंधित अधिकृत येस बँक लि. यांना मौलीश राणा यांना ८८५०९२८४२८ वा Moulish.Rana@yesbank.in श्री. विक्रांत शेडगे यांना ू ८६५७०४००९० वा ईमेल तळज्ञीरर्पी.ाहशवसशरूशीलरपज्ञ.ळप वा अधिकृत मे. ई-प्रॉक्युअरमेंट टेक्नोलॉजीस लिमिटेड (ऑक्शन टायगर) अहमदाबाद, श्री. राम शर्मा यांना मो. +९१ ८००००२३२९७ यांना Ramprasad@auctiontiger.net वर संपर्क साधावा. सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३(८) अंतर्गत जर कोणतीही थकबाकी काही असल्यास सर्व मूल्य, प्रभार व खर्च यांच्यासह निविदा सादर करावी व जाहीर लिलाव/ निविदा/ खाजगी मार्फत यांच्याकरिता सूचनेच्या प्रकाशन तारखेपूर्वी कोणत्याही वेळी निविदेचे हस्तांतरण वा विक्री करण्यात येईल, प्रतिभूत मालमत्तेची विक्री वा हस्तांतरण आमच्याद्वारे करण्यात येईल व आमच्याद्वारे प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री वा हस्तांतरणाकरिता कोणतेही पुढील पाऊल

• विक्री सरफैसी कायदा/ नियम २००२ मध्ये विहित अटी व शर्तींवर करण्यात येईल व वरील निर्देशित अटी पाहाव्या. कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणवटदार/ प्रतिभूत प्रदाते यांची विक्री सूचना

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ३१ ऑगस्ट, २०२४

सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत सूचनेच्या संबंधात कोणतेही आक्षेप प्रसिद्धी तारखोपासून १५ दिवसांच्या आत

सहायक उपाध्यक्ष येस बँक लिमिटेडकरिता

(कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी)

येस बँक लिमिटेडकरिता